

कलम 2 (ह) : नमुना (अ)
विभागवार सार्वजनीक प्राधिकरणांची (लोकप्राधिकारी यांची) यादी

खात्याचे नाव :- अग्निशमन विभाग

कलम 2 (ह) (अ) (ब) (क) (ड)

अ. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे नाव	ठिकाण /संपुर्ण पत्ता
1	मिरा भाईंदर महानगरपालिका	आयुक्त	मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम

(कलम 2 (ह) : नमुना (ब))

शासनाकडून पुरेसा निधी / अर्थ सहाय्य मिळत असलेल्या सार्वजनीक प्राधिकरणांची यादी

खात्याचे नाव :- अग्निशमन

कलम 2 (ह) (एक) (दोन) अंतर्गत

अ. क्र.	लोक प्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे नाव	ठिकाण /संपुर्ण पत्ता
निरंक	निरंक	निरंक	निरंक

सन 2022-23

कलम 4(1) (ख) (एक)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल.


1	सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव	अग्निशमन विभाग														
2	संपूर्ण पत्ता	स्व. कल्पना चावला अग्नीशमन स्थानक, माहेश्वरी मार्ग, भाईदर (प.)														
3	कार्यालय प्रमुख	मुख्य अग्निशमन अधिकारी														
4	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे?	अग्निशमन विभाग														
5	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	उप-आयुक्त साो. (अग्निशमन) , मिरा भाईदर महानगरपालिका														
6	कार्यक्षेत्र : भौगोलिक	सुमारे 79 चौ. कि.मी.														
7	अंगीकृत व्रत (Mission)	त्राणाय, सेवामहे (WE SERVE TO SAVE)														
8	ध्येय धोरण (Vision)	अग्निशमन व विमोचन कार्य														
9	विशिष्ट कार्य	अग्निशमन व विमोचन कार्य														
10	साध्ये	जीवीत व वित्तहानीची रक्षण करणे.														
11	प्रत्यक्ष कार्य	अग्निशमन व बचाव कार्य, तसेच प्रशासकीय कार्यालयीन कामकाज पार पाडणे														
12	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	1) अग्निशमन व बचाव कार्य करणे 2) इमारतीस तात्पुरता ना हरकत दाखले व अंतिम नाहरकत दाखले, आग विझविल्याचे दाखले व इतर आस्थापनांना ना हरकत दाखले देण्याचे कामकाज पार पाडले जातात.														
13	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमिन इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशिल द्यावा)	1. स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक भाईदर (प.) 2. सिल्वर पार्क अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व) 3. उत्तम अग्निशमन स्थानक भाईदर (प.) 4. कनकिया अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व) 5. नवघर अग्निशमन स्थानक, भाईदर (पूर्व) 6. पेणकरपाडा अग्निशमन स्थानक, दर्वेश हाईट जवळ, मिरारोड (पूर्व)														
14	साप्ताहिक सुट्टी	प्रशासकीय कार्यालयीन सुट्टी :- शनिवार / रविवार														
15	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा)	<table border="1"> <thead> <tr> <th>अ. क्र.</th> <th>स्थानकाचे नाव</th> <th>दुरध्वनी क्रमांक</th> <th>ईमेल आयडी</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1.</td> <td>स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक भाईदर (प.)</td> <td>9167860018 02228197637 02228041000 02228041001</td> <td rowspan="3">mbmcfireandemergency@gmail.com fireservice@mbmc.gov.in</td> </tr> <tr> <td>2.</td> <td>सिल्वर पार्क अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)</td> <td>9167860017 02228553661</td> </tr> <tr> <td>3.</td> <td>कनकिया अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)</td> <td>8657949714 02228105101</td> </tr> </tbody> </table>	अ. क्र.	स्थानकाचे नाव	दुरध्वनी क्रमांक	ईमेल आयडी	1.	स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	9167860018 02228197637 02228041000 02228041001	mbmcfireandemergency@gmail.com fireservice@mbmc.gov.in	2.	सिल्वर पार्क अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	9167860017 02228553661	3.	कनकिया अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	8657949714 02228105101
अ. क्र.	स्थानकाचे नाव	दुरध्वनी क्रमांक	ईमेल आयडी													
1.	स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	9167860018 02228197637 02228041000 02228041001	mbmcfireandemergency@gmail.com fireservice@mbmc.gov.in													
2.	सिल्वर पार्क अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	9167860017 02228553661														
3.	कनकिया अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	8657949714 02228105101														

		<table border="1"> <tr> <td>4.</td> <td>उत्तम अग्निशमन स्थानक भाईदर (प.)</td> <td>8291370021 02228452002</td> <td></td> </tr> <tr> <td>5.</td> <td>नवघर अग्निशमन स्थानक, भाईदर (पूर्व)</td> <td>8657906833 02228192829</td> <td></td> </tr> <tr> <td>6.</td> <td>पेणकरपाडा अग्निशमन स्थानक, दर्वेश हाईट जवळ, मिरारोड (पूर्व)</td> <td>8657906834</td> <td></td> </tr> </table> <p>अग्निशमन विभागाची वेळ : 24 तास तसेच प्रशासकीय कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत अग्निशमन नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र.- 9167860018 02228197637 02228041001 कार्यालयीन दुरध्वनी क्र.- 02228041000</p>	4.	उत्तम अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	8291370021 02228452002		5.	नवघर अग्निशमन स्थानक, भाईदर (पूर्व)	8657906833 02228192829		6.	पेणकरपाडा अग्निशमन स्थानक, दर्वेश हाईट जवळ, मिरारोड (पूर्व)	8657906834	
4.	उत्तम अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	8291370021 02228452002												
5.	नवघर अग्निशमन स्थानक, भाईदर (पूर्व)	8657906833 02228192829												
6.	पेणकरपाडा अग्निशमन स्थानक, दर्वेश हाईट जवळ, मिरारोड (पूर्व)	8657906834												
16	विशेष सेवेचा कालावधी	अग्निशमन विभाग - सोमवार ते शुक्रवार												
17	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्याशी त्याची जोड घालून दाखवावी)	संस्थेचा प्रारूप तक्ता जोडलेला आहे.												

सर्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने

मुद्दा क्र. 1 :- आपली रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

HEIRARCHY



अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन विमोचन कार्ये तसेच कार्यालयीन कामकाजास्वरूपात विविध व्यवसाय व इमारतीकरीता अग्निशमन प्रयोजनार्थ नाहरकत दाखला देण्याचे काम पार पडले जाते.

कलम 4 (1) (ख) (एक)

नमुना अ

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या सार्वजनीक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ अ.क्र.	अधिकार पद	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	मुख्य अग्निशमन अधिकारी	कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत.	-	-

ब

अ. क्र	अधिकार पद	प्रशासकीय अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश राजपत्र	शेरा (असल्यास)
01	उप-आयुक्त (अग्निशमन)	अग्निशमन विभागातील शासकीय / प्रशासकीय कामाचा आढावा घेणे व त्यावर देखरेख ठेवणे.	स्थायी आदेशानुसार	
02	मुख्य अग्निशमन अधिकारी	<ol style="list-style-type: none"> अग्निशमन दल प्रमुख या नात्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल कायम कार्यक्षम स्थितीत ठेवणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील मुख्य अग्निशमन अधिका-याला असलेल्या वेगवेगळ्या कलमाखालील अधिकारांचा वापर करणे. “अग्निशमन” विषयासंबंधीची अद्यावत माहिती घेवून आवश्यकतेप्रमाणे महानगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करणे. उप-मुख्य अग्निशमन अधिका-याला अग्निशमन केंद्राच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम ठरवून देणे. (हा कार्यक्रम दरवर्षी मार्च महिन्यात निश्चित तयार करण्यात येईल व तो पुढील आर्थिक वर्षासाठी असेल). उप-मुख्य अग्निशमन अधिका-यांनी अग्निशमन केंद्राच्या केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या उणीवा दूर करण्यासंबंधीच्या अनुपालनाची तपासणी करणे. हाताखालील अधिका-यांना कामाचे वाटप करणे. मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांमध्ये आगीच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. महानगरपालिकेव्यतिरिक्त, इतर शासकिय स्वायत्त 		

		<p>वा खाजगी संस्थेच्या अग्निशमन दलाशी संबंधीत कामांच्या सभांसाठी /परिसंवादासाठी आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांचे परवानगीने स्वतः हजर राहणे किंवा हाताखालील अधिका-यांना हजर राहण्यास सांगणे किंवा अशा समित्यांचे सदस्यत्व स्विकारणे.</p> <p>9. आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांनी वेळोवेळी सोपविलेली आपात्कालीन व अत्यावश्यक तसेच इतर सर्व कामे.</p> <p>10 मिरा-भाईदर क्षेत्राबाहेर सेवा पुरवायची असल्यास परिस्थिती नुसार निर्णय घेणे.</p> <p>11 महाराष्ट्र शासनमार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे अधिकार.</p>		
03	उप-मुख्य अग्निशमन अधिकारी	<p>1. मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व ते आदेश देतील ती कामे करणे.</p> <p>2. महत्वाच्या व आणीबाणीच्या प्रसंगी वर्दीवर जाणे.</p> <p>3. आगीच्या व इतर आणीबाणीच्या वेळी पोलिस तसेच इतर विभागांशी संपर्क ठेवून आवश्यक ती मदत मिळविणे.</p> <p>4. अग्निशमन दल अद्यावत ठेवण्यासाठी नियोजन करणे.</p> <p>5. वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.</p> <p>6. मुख्य अग्निशमन अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन दलाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.</p> <p>7. अग्निशमन दल कार्यालयाचे प्रशासन पहाणे.</p> <p>8. अग्निशमन केंद्रामध्ये वार्षिक फायरड्रिलचे आयोजन करणे.</p> <p>9. अग्निशमन केंद्रामध्ये क्रिडा स्पर्धा व फायरड्रिल स्पर्धा यांचे आयोजन करणे.</p> <p>10. खात्यांतर्गत विभागीय परिक्षांचे आयोजन करणे.</p> <p>11 मुख्य अग्निशमन अधिकारी हयांचे गैरहजेरीत त्यांची सर्व जबाबदारी व कर्तव्ये पार पाडणे.</p>		
04	स्थानक अधिकारी	<p>1. स्थानक अधिकारी हया नात्याने स्थानकाच्या संपूर्ण प्रशासनाचे नियंत्रण.</p> <p>2. स्थानकातील भांडाराचे नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार साधनसामुग्री व इतर साहित्य उपलब्ध ठेवून ते कायम सुस्थितीत ठेवणे.</p> <p>3. हाताखालील अधिकारी व कर्मचा-यांना आगीच्या साधनांची माहिती देवून ते वापरण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे.</p> <p>4. हाताखालील व्यक्ती सर्ववेळी कोणत्याही वर्दीवर पुर्ण तयारीनिशी जाण्यास तयार आहेत किंवा नाही, याची वेगवेगळ्या वेळी चाचणी घेणे व त्याच्या अग्निशमन अधिका-याला लेखी अहवाल देणे.</p> <p>5. महिन्यातून एकदा हजेरी संचलन घेवून कर्मचा-यांकडील गणवेश व इतर सरंजाम सुस्थितीत आहे किंवा नाही याचे निरीक्षण करणे.</p> <p>6. कर्मचा-यांस त्यांच्या कर्तव्याची निश्चित जाण</p>		

		<p>आहे किंवा नाही यासाठी वारंवार चाचणी घेणे.</p> <p>7. आपले हद्दीतील नळखांब सुस्थितीत आहे किंवा नाही याची किमान सहा महिन्यातून एकदा तपासणी करणे व त्याबाबतचा लेखी अहवाल मुख्य अग्निशमन अधिका-यांना देणे.</p> <p>8. अग्निशमन केंद्राकडील सर्व नोंद वहया, घटना पुस्तिका, उपस्थिती पट तसेच अग्निशमन केंद्राशी संबंधीत सर्व रजिस्टर्स सुस्थितीत व अद्ययावत ठेवणे.</p> <p>9. अग्निशमन केंद्राकडील दळणवळण यंत्रणा अद्ययावत ठेवणे.</p> <p>10. या व्यतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिका-यांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे करणे.</p>		
05	उपस्थानक अधिकारी/ उप अधिकारी	<p>1. स्थानक अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व त्यांचे आदेशानुसार काम करणे.</p> <p>2. उपस्थानक अधिकारी हा प्रभारी अधिकारी (ड्युटी ऑफीसर) असेल व तो पुढील कामे करण्यास जबाबदार असेल.</p> <p>3. कर्मचा-यांची उपस्थिती घेणे.</p> <p>4. ताब्यात असलेली वाहने व इतर साहित्य सुस्थितीत आहे याची कामावर हजर होण्याचे प्रत्येकवेळी खात्री करून घेणे. आवश्यकते-प्रमाणे योग्य ती दुरुस्ती करून घेणे.</p> <p>5. दुस-या अधिका-यास चार्ज दिल्याशिवाय कार्यालय (स्थानक) न सोडणे.</p> <p>6. उपस्थित कर्मचा-यांकडून परेड व ड्रिल करून घेणे.</p> <p>7. अग्निशमन व विमोचन, अग्निप्रतिबंधक सुरक्षा, प्राथमिक उपचार या संबंधीच्या कर्मचा-यांच्या ज्ञानाची वेळोवेळी चाचणी घेणे.</p> <p>8. वर्दीवर गेल्यावर त्या संबंधीची संपूर्ण कामे करणे व अहवाल तयार करणे.</p> <p>9. स्थानक अधिकारी हयांचे गैरहजेरीत त्यांची कामे पाहणे.</p> <p>10. प्रत्येक पाळीत किमान दोन वेळा घटना नोंद वही तपासून त्यामध्ये नोंदी योग्य प्रकारे केल्या आहेत किंवा नाही हे तपासणे, नोंदी तपासल्याबद्दल वेळ नोंदवून दिनांकित सही करणे.</p> <p>11. अग्निशमन केंद्रातील फायर वाहनांची लॉग बुके प्रत्येक पाळीचा चालक योग्य रित्या भरत आहे किंवा नाही हे तपासणे व त्याबाबतची नोंद घटना वहीत करणे.</p> <p>12. वरिष्ठांनी दिलेली अन्य कामे पार पाडणे.</p>		
06	अग्निशमन प्रणेता /लिडींग फायरमन/प्रमुख अग्निशामक	<p>1. ज्या स्थानकात त्याला पदस्थापना दिलेली असेल त्याठिकाणी उपलब्ध असणे.</p> <p>2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळणे व हाताखालील कर्मचा-यांकडून सौजन्याने पणे काटेकोर आज्ञापालन करवून काम करून घेणे.</p> <p>3. हाताखालील कामावर असलेल्या व्यक्तींचा पोषाख योग्य आहे हे पाहणे.</p>		

		<p>4. अग्निशमन केंद्राच्या व आगीच्या साधनांच्या संबंधातील व सर्व अनुषंगिक कामे करणे.</p> <p>5. अग्निशमन केंद्राचे आवार स्वच्छ व सुबक ठेवण्यास तो जबाबदार असेल.</p> <p>6. अग्निशमन केंद्रात असलेली साधने, सरंजाम नीट, सुरळीत आणि काम करण्याच्या स्थितीत ठेवण्यास तसेच सेवेच्या कालावधीत कोणत्याही वेळी बोलविल्यावर तत्पर राहण्यास जबाबदार राहिल.</p> <p>7. स्थानकांत असलेल्या सर्व वस्तुंची सूची ठेवणे व काही हरविल्यास, तूटफूट झाल्यास त्याबाबत ड्यूटी अधिका-यास विनाविलंब कळविणे.</p> <p>8. सर्व वस्तु व सामानांची जमा व वजा यांची नोंद वेळोवेळी घेणे व ती नोंद ड्यूटी अधिका-यास दाखवून सांक्षांकित करून घेणे.</p> <p>9. हर्जेरीपट अदययावत ठेवून, रजेवर वा हजर असलेल्या व्यक्तींचा दैनंदिन हिशोब त्यात नोंदविणे.</p> <p>10. स्थानकाचा ताबा घेतेवेळी वस्तुसूचीचे निरीक्षण करून सर्व साठा निरीक्षण केल्यावर तो सर्व बरोबर असल्याचे किंवा जशी परिस्थिती असेल त्यानुसार प्रतिवृत्त, ड्यूटी अधिका-यास त्याच वेळी सादर करणे.</p> <p>11. घटनापुस्तिकेत बोलवणे आलेल्या तंतोतंत वेळेची, जागेची आणि मोटार वाहन प्रयाण केलेल्या व परत आलेल्या वेळेची अचूक नोंद करणे, हे काम आग विझविण्याच्या कामावरून परत आल्यावर करता येईल. तथापि, कामावर असलेल्या व्यक्तीनेही त्याची कच्ची नोंद ठेवली पाहिजे. आणि घटनापुस्तकात नोंदविण्यात येईपर्यंत ती नोंद पुसता कामा नये.</p> <p>12. आगीच्या जागी काम केल्यानंतर लवकरात लवकर मुख्यालयास कामाची वेळ व त्याच्या ताब्यात असलेल्या पंपाने किंवा कोणत्याही खाजगी साधनाने वापण्यात आलेल्या पाण्याचे परिमाण सादर केले पाहिजे.</p> <p>13. वरिष्ठांना सर्व साधनांचा तपशिल देणे.</p> <p>14. आगीच्या जागी ज्यांनी काम केले आहे अशी दलाची किंवा इतर व्यक्ती आगीची सुचना देते वेळी वा नंतर जखमी झाली असेल तर तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रवाना करणे त्याचा अहवाल देणे.</p> <p>15. अग्निशमन अधिकारी यांचे सर्वसाधारण आदेशानुसार हाताखालील व्यक्तींना सुचना देणे व त्यांच्याकडून आगीचे साधनासह कवायत करून घेणे.</p> <p>16. स्थानक अधिका-यांनी वेळोवेळी सोपविलेली विशिष्ट कामे करणे.</p>		
07	ड्रायव्हर ऑपरेटर / यंत्रचालक / वाहनचालक	<p>1. पदस्थापना दिलेली असेल त्या ठिकाणी सर्ववेळ उपलब्ध असणे.</p> <p>2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळण्याकरिता</p>		

		<p>त्यांच्या हाताखाली सेवा करणा-याकडून (जर कोणी असेल तर) काटेकोर आज्ञापालन व सौजन्याने काम करून घेणे.</p> <p>3. सरंजाम आणि गिअर्स किंवा आगीच्या स्थानकावर/वर्दीवर ठेवण्यात येणा-या साधनांची योग्य निगा राखण्याकरिता त्याच्या ताब्यातील वाहनांची व पंपाची योग्य निगा, यांत्रिक सुस्थिती आणि हालचाली करिता तो प्रमुख अग्निशामकासह जबाबदार राहिल.</p> <p>4. कामावर हजर झाल्यावर त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाची साधनांची, ती उपयोगाची आहेत किंवा नाही याची कमीत कमी एकदा चाचणी घेईल. व त्यासाठीच्या रजिस्टरवर नोंद करेल. त्यात आढळणा-या कोणत्याही दोषांबाबत तो प्रमुख अग्निशामकास किंवा ड्युटी अधिका-यास तात्काळ अहवाल सादर करील.</p> <p>5. त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व वस्तुंची आणि साधनांची तो वस्तुसुची ठेविल आणि त्यात कामाची वेळ प्रवास झाल्यास अंतर (कि.मी. मध्ये), पेट्रोल, डिझेल व तेलाचा वापर इत्यादीची नोंद करेल. लॉग बुक लिहीण्याची जबाबदारी त्याची असेल.</p> <p>6. रोजच्या ड्युटीच्या वेळी लिडींग फायरमन घेत असलेल्या कवायतीत भाग घेणे.</p> <p>7. स्थानक अधिका-यांनी दिलेली विशिष्ट कामे पूर्ण करणे.</p>		
08	फायरमन / अग्निशामक / विमोचक	<p>1. कार्यरत असलेल्या स्थानकात त्याला ज्या ठिकाणी पदस्थापना दिली असेल त्या ठिकाणी उपलब्ध असणे.</p> <p>2. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळण्याकरिता तत्पर असणे.,</p> <p>3. वरिष्ठांनी ठरवून दिलेली सर्व कामे कार्यक्षमतेने पार पाडणे.</p> <p>4. स्वतः नीटनीटके राहणे आणि जर निवासस्थान पुरविण्यात आले असेल तर ते नीट ठेवणे.</p> <p>5. अग्निशमन सेवेतील कामाला अवधानपूर्वक संपुर्ण वेळ वाहून घेणे.</p> <p>6. अग्निशमन केंद्र, आवार, साधने ठेवलेली खोली भांडारगृह, कार्यालय, कवायत आवार, पहारा कक्ष कार्यशाळा, कॉमन रुम (विश्रांती गृह) कवायत मनोरा, होज पाईप चालविण्याचा मनोरा इत्यादि जागा निटनेटकी व स्वच्छ धुवून ठेवण्यास, तसेच साधने, सरंजाम सामुग्री इत्यादि स्वच्छ आणि निटनेटकेपणाने ठेवण्यास जबाबदार असेल.</p> <p>7. आगीच्या व इतर वर्दीवर जाण्याकरिता तसेच आगीची कवायत करण्याकरिता इशारा</p>		

		<p>मिळाल्यापासून कमीत कमी वेळेत हजर राहण्यास तो स्वतःला तत्पर ठेवील.</p> <p>8. स्थानकाच्या हद्दीतील आणि जोडून असलेल्या क्षेत्राची तसेच आगीचा धोका असलेल्या अशा क्षेत्रांची नकाशावरून माहिती घेईल.</p> <p>9. (अ) त्याला वेळोवेळी दिलेली कामे पार पाडण्यास तसेच अग्निशमन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची काळजी घेणे, काटेकोरपणे स्वच्छता ठेवणे आणि सर्व साधने बिनचूक टापटीपीने साठवून ठेवणे व त्यांच्या देखभालीकरिता प्रमुख अग्निशामकासह संयुक्तरित्या तो जबाबदार राहील.</p> <p>(ब) अग्निशमन दलाला पुरविण्यात आलेल्या वाहनांची स्वच्छता आणि पॉलीश, वाहनांवरील आणि साठवणीतील साधने स्वच्छ करणे व पॉलीश करणे, होज खरखरून घासणे व धुणे, स्थानकाच्या फरश्या, भिंती, दरवाजे, खिडक्या घासून स्वच्छ करणे, गॅरेज, कवायत मनोरे व बागेची सुव्यवस्था राखणे या कामांचा यात समावेश असेल.</p> <p>10. चालक आणि यंत्रचालकांना साधनांची आणि वाहनांच्या गिअर्सच्या योग्य देखभालीकरिता सहाय्य करणे, तसेच रक्षणाची कर्तव्ये, कार्यशाळेची कामे, नियंत्रण कक्ष व पहारा कक्ष येथील कामे, ऑफीस ऑर्डलीची कामे व आगीच्या वेळी प्रथमोपचार व संदेशवहन ही कामे करणे.</p> <p>11. अग्निशमन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची बारकाईने तपासणी करणे व प्रमुख अग्निशामकाला ही साधने सामुग्री तपासल्याबाबतचा अहवाल देणे.</p> <p>12. स्थानकाचा प्रभारी त्याला योग्य वाटेल अशा इतर पध्दतीने किंवा पाळीने जेव्हा अग्निशामकाची रक्षक म्हणून नेमणूक करेल त्यावेळी तो पूर्ण गणवेश धारण करील व त्याची जागा घेण्याकरिता दुसरा रक्षक हजर झाल्याशिवाय आपली जागा सोडणार नाही अशा वेळी अग्निशामक खालील कर्तव्यासाठी जबाबदार असेल.</p> <p>अ) सदैव दक्ष आणि तत्पर राहणे.</p> <p>ब) स्थानक व परिसरातील सर्व मालमतेचे रक्षण करणे.</p> <p>क) अग्निशमन केंद्रात येणा-या सर्व व्यक्ती प्रभारी अधिका-याकडे जातील आणि काम झाल्यावर केंद्रातून बाहेर पडतील हे पाहणे.</p> <p>ड) आत येणा-या व बाहेर जाणा-या वाहनांचा अपघात टाळण्याकरिता नियंत्रण ठेवणे.</p> <p>ई) स्थानक परिसरातील बाग व झाडांचे</p>		
--	--	---	--	--

		<p>रक्षण करणे.</p> <p>13. वरील कर्तव्यास जोडून, अग्निशामक, गरजेप्रमाणे व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाप्रमाणे अग्निशमन सेवेच्या अंतर्गत कोणतेही काम करील.</p>		
--	--	--	--	--

क अ.क्र.	अधिकार पद	अधिकार - फौजदारी	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	उप-आयुक्त (अग्निशमन)	कोणतेही फौजदारी अधिकार नाही	-	-

ड अ.क्र.	अधिकार पद	अधिकार - अर्धन्यायिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	उप-आयुक्त (अग्निशमन)	कोणतेही अर्धन्यायिक अधिकार नाही	-	-

कलम 4 (1) (ख) (दोन)

नमुना ब

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या सार्वजनीक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.क्र.	अधिकार पद	आर्थिक कर्तव्ये	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	उप-आयुक्त (अग्निशमन)	कोणतेही आर्थिक अधिकार नाही		-

अ.क्र.	अधिकार पद	प्रशासनिक कर्तव्ये	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	उप-आयुक्त	अग्निशमन विभागातील शासकीय / प्रशासकीय कामाचा आढावा घेणे व त्यावर देखरेख ठेवणे.	-	-
2	मुख्य अग्निशमन अधिकारी	<ol style="list-style-type: none"> अग्निशमन दल प्रमुख या नात्याने मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल कायम कार्यक्षम स्थितीत ठेवणे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील मुख्य अग्निशमन अधिका-याला असलेल्या वेगवेगळ्या कलमाखालील अधिकारांचा वापर करणे. “अग्निशमन” विषयासंबंधीची अद्यावत माहिती घेवून आवश्यकतेप्रमाणे महानगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करणे. उप-मुख्य अग्निशमन अधिका-याला अग्निशमन केंद्राच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम ठरवून देणे. (हा कार्यक्रम दरवर्षी मार्च महिन्यात निश्चित तयार करण्यात येईल व तो पुढील आर्थिक वर्षासाठी असेल). उप-मुख्य अग्निशमन अधिका-यांनी अग्निशमन केंद्राच्या केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या उणीवा दूर करण्यासंबंधीच्या अनुपालनाची तपासणी करणे. हाताखालील अधिका-यांना कामाचे वाटप करणे. मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांमध्ये आगीच्या 	मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949(1949 चा 59) च्या कलम 466 (1) (क) /स्थायी आदेश	-

		<p>धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणे.</p> <p>8. महानगरपालिकेव्यतिरिक्त, इतर शासकिय स्वायत्त वा खाजगी संस्थेच्या अग्निशमन दलाशी संबंधीत कामांच्या सभांसाठी /परिसंवादासाठी आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांचे परवानगीने स्वतः हजर राहणे किंवा हाताखालील अधिका-यांना हजर राहण्यास सांगणे किंवा अशा समित्यांचे सदस्यत्व स्विकारणे.</p> <p>9. आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांनी वेळोवेळी सोपविलेली आपात्कालीन व अत्यावश्यक तसेच इतर सर्व कामे.</p> <p>10. मिरा-भाईदर क्षेत्राबाहेर सेवा पुरवायची असल्यास परिस्थिती नुसार निर्णय घेणे</p> <p>11. महाराष्ट्र शासनामार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे अधिकार,</p>		
--	--	--	--	--

अ.क्र.	अधिकार पद	फौजदारी कर्तव्ये	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	मुख्य अग्निशमन अधिकारी	कोणतेही फौजदारी कर्तव्ये नाहीत	-	-

अ.क्र.	अधिकार पद	न्यायिक कर्तव्ये	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
1	मुख्य अग्निशमन अधिकारी	कोणतेही न्यायिक कर्तव्ये नाहीत	-	-

कलम 4 (1) (ख) (पाच)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या सार्वजनीक प्राधिकरणात होणाऱ्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परिपत्रके

अ. क्र.	सूचना पत्रकानुसार दिलेले विषय	संबंधित शासकीय निर्णय/ कार्यालयीन आदेश/ नियम वगैरेचा क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
1	स्थायी आदेश	मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949(1949 चा 59) च्या कलम 466 (1) (क) अन्वये	-

कलम 4 (1) (ख) (सहा)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या सार्वजनीक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या दस्तावेजाची

अ. क्र.	दस्तावेजाचा प्रकार	विषय	नोंदवही क्र.	प्रमुख बाबींचा तपशिलवार विषय	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1	नोंदवही	लॉक बुक रजिस्टर	नमुना 127	मोटर वाहनाचे (कि.मी) प्रवासाचे नोंद घेणे	5 वर्षे
2	नोंदवही	हालचाल रजिस्टर	-	अधिकारी/कर्मचारी यांच्या कार्यालयीन हालचाली बाबत	5 वर्षे
3	नोंदवही	साठा रजिस्टर नमुना क्र. 114 व 116	नमुना 114 व नमुना 116	कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या साहित्यांची नोंद रजिस्टर	5 वर्षे
4	नोंदवही	आवक/जावक रजिस्टर	-	अग्निशमन विभागात प्राप्त होणाऱ्या तसेच विभागामार्फत बाहेर पाठविलेल्या जाणाऱ्या पत्राची नोंदवही	5 वर्षे
5	नोंदवही	पेट्रोल / डिझेल लेखा रजिस्टर	नमुना 126	वाहनांसाठी लागणारे डिझेल व पेट्रोलची नोंद घेणे	5 वर्षे
6	दैनंदिनी	घटना पुस्तक	नमुना 01	नियमित घडणा-या घटनांची नोंद घेणे.	20 वर्षे

कलम 4 (1) (ख) (नऊ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची नावे,
पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ. क्र.	अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे नांव	पदनाम	वर्ग	एकुण वेतन
१.	श्री मारुती गायकवाड	उप-आयुक्त	वर्ग -1	
२.	डॉ. प्रकाश शंकर बोराडे	मुख्य अग्निशमन अधिकारी	वर्ग -1	
३.	श्री. दिलीप यशवंत रणवरे	अग्निशमन केंद्र अधिकारी	वर्ग -2	
४.	श्री. धनंजय वसंतराव कनोजे	अग्निशमन केंद्र अधिकारी	वर्ग -2	
५.	श्री. अल्पेश जगन्नाथ संखे	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
६.	श्री. छोटूलाल सुवाजी आदिवाल	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
७.	श्री. जगदिश पाटील	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
८.	श्री. डॉसन ढोल्या	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
९.	श्री. सदानंद पाटील	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
१०.	श्री. प्रशांत गुरव	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -3	
११.	श्री. बापु इंदुलकर	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१२.	श्री. राकेश बा. भोसले	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१३.	श्री. संजय वा. पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१४.	श्री. संतोष गिते	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१५.	श्री. संजय मोरे	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१६.	श्री. रविंद्र पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१७.	श्री. राकेश आंब्रे	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१८.	श्री. अरुण बा. शिर्के	लिडींग फायरमन	वर्ग -3	
१९.	श्री. अशोक पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -3	
२०.	श्री. राजेश मुकादम	लिडींग फायरमन	वर्ग -3	
२१.	श्री. प्रशांत रामचंद्र निरभवणे	लिडींग फायरमन	वर्ग -3	
२२.	श्री. युवराज गोडे	लिडींग फायरमन	वर्ग -3	
२३.	श्री. सतिश बाबुलाल गांगुडर्े	लिडींग फायरमन	वर्ग -3	
२४.	श्री. विठ्ठल विजय भाबल	लिडींग फायरमन	वर्ग -3	

२५.	श्री. जयकुमार पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३	
२६.	श्री. अतिष कोंडु पण्टे	लिडींग फायरमन	वर्ग -३	
२७.	श्री. सुर्यकांत शिंदे	लिडींग फायरमन	वर्ग -३	
२८.	श्री. राहूल भास्कर जाधव	लिडींग फायरमन	वर्ग -३	
२९.	श्री. सुरेश जगन्नाथ साबळे	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३०.	श्री. संदिप पोपट कोकरे	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३१.	श्री. दिपक उत्तम भोसले	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३२.	श्री. संतोष नकुल पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३३.	श्री. चेतन झाडे	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३४.	श्री. सचिन पायकर	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३५.	श्री. रोहित पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३६.	श्री. धनीलाल गावीत	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३७.	श्री. राजू पवार	लिडींग फायरमन	वर्ग -३	
३८.	श्री. सचिन अशोक परब	यंत्रचालक	वर्ग -३	
३९.	श्री. संतोष नारायण दुखडे	यंत्रचालक	वर्ग -३	
४०.	श्री. जयेश राजुत	यंत्रचालक	वर्ग -३	
४१.	श्री. लक्ष्मण भंडारी	यंत्रचालक	वर्ग -३	
४२.	श्री. मुकेश दुबळा	यंत्रचालक	वर्ग -३	
४३.	श्री जयेंद्र सारंग	यंत्रचालक	वर्ग -३	
४४.	श्री. सतिश गायकवाड	यंत्रचालक	वर्ग -३	
४५.	श्री. प्रदिप पाटील	यंत्रचालक	वर्ग -३	
४६.	श्री. समाधान माळी	यंत्रचालक	वर्ग -३	
४७.	श्री. शिवाजी सावंत	यंत्रचालक	वर्ग -३	
४८.	श्री. नरेश सिताराम संखे	वाहन चालक	वर्ग -३	
४९.	श्री. किशोर दयानंद भोईर	वाहन चालक	वर्ग -३	
५०.	श्री. शंकर लक्ष्मण जुनघरे	वाहन चालक	वर्ग -३	
५१.	श्री. चरणसिंग राजपुत	फायरमन	वर्ग -३	

५२.	श्री. अमित शेवाळे	फायरमन	वर्ग -३	
५३.	श्री. सतिष चौधरी	फायरमन	वर्ग -३	
५४.	श्री. सुधर्म पाटील	फायरमन	वर्ग -३	
५५.	श्री. बुधा पांडूरंग नांगरे	फायरमन	वर्ग -३	
५६.	श्री. कांतीलाल चौरें	फायरमन	वर्ग -३	
५७.	श्री. वसंत भोईर	फायरमन	वर्ग -३	
५८.	श्री. भास्कर नागरे	फायरमन	वर्ग -३	
५९.	श्री. ऑस्टीन मुनिस	फायरमन	वर्ग -३	
६०.	श्री. एकनाथ पाटील	फायरमन	वर्ग -३	
६१.	श्री. संजय म्हात्रे	फायरमन	वर्ग -३	
६२.	श्री. विनोद निजाई	फायरमन	वर्ग -३	
६३.	श्री. आबाजी आवळे	फायरमन	वर्ग -३	
६४.	श्री. संतोष माशाळ	फायरमन	वर्ग -३	
६५.	श्री. सचिन टेळे	फायरमन	वर्ग -३	
६६.	श्री. हमिद पाटील	फायरमन	वर्ग -३	
६७.	श्री. पॅरल बोर्जिस	फायरमन	वर्ग -३	
६८.	श्री. महादेव नाईक	फायरमन	वर्ग -३	
६९.	श्री. विनायक पाटील	फायरमन	वर्ग -३	
७०.	श्री. मालगोंडा नागोंडा	फायरमन	वर्ग -३	
७१.	श्री. संतोष संखेश्वरी	फायरमन	वर्ग -३	
७२.	श्री. भिमाप्पा दावणे	फायरमन	वर्ग -३	
७३.	श्री. विष्णु कवटे	फायरमन	वर्ग -३	
७४.	श्री. कमळाकर लोंडे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४	
७५.	श्री. जितेंद्र पाटील	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४	
७६.	श्री. महेंद्र गावडे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४	
७७.	श्री. राजन म्हात्रे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४	
७८.	श्री. सुरेश म्हात्रे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४	
७९.	श्री. सुभाष इंगळे	फायरमन / मजूर	वर्ग -४	

८०.	श्री. खंडू दरवडा	फायरमन / मजूर	वर्ग -4	
८१.	श्री. मधुकर म्हात्रे	फायरमन / मजूर	वर्ग -4	
८२.	श्री. जगन्नाथ पुकळे	फायरमन / मजूर	वर्ग -4	

कलम 4 (1) (ख) (दहा)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ. क्र.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता)
1	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
2	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
3	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
4	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
5	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
6	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
7	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
8	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
9	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
10	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
11	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
12	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
13	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
14	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
15	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
16	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
17	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
18	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम 4 (1) (ख) (अकरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयाचे दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठीचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अंदाजपत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन करणे

(रुपायामध्ये)

अ. क्र.	अंजापत्रकीय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षो व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
1	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
2	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
3	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
4	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
5	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
6	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
7	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक
8	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम 4 (1) (ख) (बारा)

नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती 2022-23 या वर्षासाठी प्रकाशित करणे

निरंक

कलम 4 (1) (ख) (बारा)

नमुना (ब)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीचा तपशिल योजना / कार्यक्रमाचे नाव

अ. क्र.	लाभधारकाचे संपुर्ण नाव आणि पत्ता	दिलेल्या अनुदानाची रक्कम/ दिलेल्या सवलतीची रक्कम
1	लागु नाही	लागु नाही

कलम 4 (1) (ख) (तेरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातून मिळालेल्या कोणत्याही सवलती, परवाना अथवा अधिकारपत्र याची चालू वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थीचा तपशिल

परवाना/ परवानगी/ सवलत याचा प्रकार

अ. क्र.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांका पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत मातहिती
1	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

कलम 4 (1) (ख) (चौदा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती.

अ. क्र.	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात माहिती साठवलेली आहे?	माहिती मिळवण्याची पध्दती	जबबादार व्यक्ती
1	अग्निशमन ना हरकत दाखले	तात्पुरता दाखले व अंतिम दाखले	हार्ड डिस्क	स्कॅनिंग	मुख्य अग्निशमन अधिकारी

कलम 4 (1) (ख) (पंधरा)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
- सूचना फलकाची माहिती

अ. क्र.	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
	भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती	11:00 ते 13:30	प्रशासकिय कामकाज	भाईंदर (प.) अग्निशमन स्थानक	मुख्य अग्निशमन अधिकारी	उप-आयुक्त अग्निशमन विभाग

कलम 4 (1) (ख) (सोळा)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/साहाय्यक माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी

(तथा लोकप्राधिकाराच्या कार्यक्षेत्रातील) याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

माहिती अधिकारी

अ. क्र.	शासकीय माहिती अधिकारीचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	संपुर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक	ई-मेल	अपिलीय प्राधिकारी
1	डॉ. प्रकाश बोराडे	मुख्य अग्निशमन अधिकारी	मिरा भाईदर महानगरपालिका	स्व. कल्पना चावला, माहेश्वरी मार्ग, भाईदर (प.)	निरंक	डॉ. मारुती गायकवाड

अ. क्र.	साहाय्यक शासकीय माहिती अधिकार्याचे नाव	पदनाम	कार्यक्षेत्र	संपुर्ण पत्ता / दुरध्वनी क्रमांक	ई-मेल
1	श्री. अल्पेश जगन्नाथ संखे	सब स्टेशन ऑफिसर	मिरा भाईदर महानगरपालिका	स्व. कल्पना चावला, माहेश्वरी मार्ग, भाईदर (प.)	-

अ. क्र.	अपिलीय प्राधिकार्याचे नाव	पदनाम	अपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यक्षेत्र	अहवाल देणारे माहिती अधिकारी	ई-मेल
1	श्री. मारुती गायकवाड	उप-आयुक्त (अग्निशमन)	मिरा भाईदर महानगरपालिका	डॉ. प्रकाश बोराडे प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी	-

कलम 4 (1) (ख) (सतरा)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग या कार्यालयातील प्रकाशित माहिती

अ. क्र.	स्थानकांचे नाव	दुरध्वनी क्रमांक
1.	स्व. कल्पना चावला अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	9167860018 02228197637 02228041000 02228041001
2.	सिल्वर पार्क अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	9167860017 02228553661
3.	कनकिया अग्निशमन स्थानक मिरारोड (पूर्व)	8657949714 02228105101
4.	उत्तन अग्निशमन स्थानक भाईदर (प.)	8291370021 02228452002
5.	नवघर अग्निशमन स्थानक, भाईदर (पूर्व)	8657906833 02228192829
6.	पेणकरपाडा अग्निशमन स्थानक, दर्वेश हाईट जवळ, मिरारोड (पूर्व)	8657906834/02220890171
7.	कनकिया मुख्य कार्यालय आपत्कालीन नियंत्रण कक्ष (24 तास)	8657949715 02228117102 02228117104

अग्निशमन दलात उपलब्ध एकूण वाहने

1) रेस्क्यु	-02
2) पिकअप	-06
3) बोलेरो जीप	-03
4) मिनी वॉटर टेंडर	-06
5) अॅम्ब्युलन्स	-01
6) वॉटर टेंडर	-11
7) टी.टी.एल	-02
8) टॅंकर	-02
9) ए.एल.पी	-01
10) मल्टीपर्पज टेंडर	-02
एकुण	36

आपात्कालीन व्यवस्थेकरीता उपलब्ध असलेली साधनसामुग्री

अ. क्र.	वाहने	संख्या
1.	रेस्क्यु	02
2.	पिकअप	06
3.	बोलेरो जीप	03
4.	मिनी वॉटर टेंडर	06
5.	अॅम्ब्युलन्स	01
6.	वॉटर टेंडर	11
7.	टी.टी.एल	02
8.	टॅंकर	02
9.	ए.एल.पी	01
10.	मल्टीपर्पज टेंडर	02
एकुण		36

1.	उपलब्ध बोटी फायबर	04
	अ) फायबर	02
	ब) रबर बोटी	02
2.	तराफे (कोळी लोकांमार्फत उपलब्ध)	03
3.	पोर्टेबल पंप	04
4.	इलेक्ट्रीक कटर मशीन	08
5.	क्रॉक्रीट कटर	08
6.	चेन सॉ कटर	10
7.	हॅण्ड कटर	09
8.	मेटर कटर	08

List of Available resources

Sr. No.	Resource Type	Quantity
1)	Aluminum Ladder	05
2)	Extension ladder	15
3)	Rope ladder	01
4)	Rope	15
	1/4" Rope	
	1/2" Rope	
5)	Breathing apparatus	32
6)	Torches	20
7)	Light Mast	01
8)	Inflatable light tower	04
9)	Lifebuoy ring	110
10)	Generator (Capacity wise) 2.5 KVA	05
11)	Body Harness	30
12)	Chain Saw	10
13)	Stretchers	14
14)	Breathing Air Compressor	08
15)	Dewatering Pumps with Capacity	01
16)	Inflatable Rubber boats	02
17)	Motor Boats (fyber)	02
18)	Portable Oxygen Cylinders	1set
19)	Public Addressing Equipment	in each Fire Tender, Rescue Tender and in TTL
20)	Water Storage Tank (With Capacity)	1,60,000
21)	Ambulances /Mobile Medical Van	01
22)	Divers Teams	00
23)	Search and Rescue Teams including paramedics	In each fire Station
24)	Snake Catchers	50
25)	Aluminum Suit	01
26)	Metal Cutter / Concrete Cutter	09
27)	Chemical Suit	01
28)	Gas Cutter	01
29)	Lifebuoy Jacket	110
30)	Hydraulic Cutter	01
31)	Portable Pump	04
32)	Generator (Petrol)	02
33)	Hammer	27
34)	Patrol Aluminum Can (20 ltr)	01
35)	Foam Can	30

36)	Large Axe	06
37)	Pick Axe	19
38)	Fireman Axe	110
39)	Crow Bar (Big)	02
40)	Bolt Cutter	06
41)	Saw Cutter	07
42)	Chisels	02
43)	Knife	04
44)	Spade	34
45)	Shovel	04
46)	Rubber Gloves	210
47)	Hook Belt	04
48)	Rubber tube	02
49)	ceiling hook	10
50)	Rubber mat	02
51)	Insulated pliers	02
52)	Torch	30
53)	Gas light	0
54)	Flood Light	04
55)	Search light (On each Vehicle Rescues)	04
56)	Emergency light (Aska)	04
57)	Halogen light	04
58)	Focus	04
59)	Lamp / Fog lamp	04
60)	Still shod lever	00
61)	Crow bar	20
62)	Jack	06
63)	Metal Chain	01
64)	Fire Buckets	10
65)	Carpenter Hammer	10
66)	Hose Fitting	Set
67)	Couplings	40
68)	Branch and Nozzles	40
69)	Breeching & Collecting Head	40
70)	Adaptor	30
71)	Metal Strainer	04
72)	Hose Bandage	04
73)	wenches	10
74)	Fire Extinguishers	40
75)	Fire Suite	110
76)	Helmet	110
77)	Fire Ball (Extinguishers)	2706
78)	Batteri	38
79)	Fire Hook	26
80)	Flower Poat	40
81)	Nasa Extinguishers mounte	04
82)	Nasa Extinguishers	20
83)	Strainer	03
84)	Foam Generator	01
85)	Nylon Twisted Rope 3 stand 10mm	59.62kg
86)	Nylon Twisted Rope 4 stand olive green 16mm	83.18kg.
87)	Nylon Braided Rope 14mm	600mtr.



मिरा-भाईंदर महानगरपालिका

॥ अग्निशमन दल ॥

स्व. कल्पना चावला अग्नीशमन स्थानक, माहेश्वरी मार्ग, भाईंदर पश्चिम, ता. जि. ठाणे
दूरध्वनी : 28197637/101

जाक्र/मिभा/मनपा/अग्नि/

/2022-23

दिनांक : / /2022.

प्रति

सिस्टम मॅनेजर

संगणक विभाग

मिरा भाईंदर महानगरपालिका

विषय:- सर्वाजनिक प्राधिकरणामध्ये स्वतःहून किंवा सकारात्मक तत्वावर माहिती अधिकार
अधिनियम 2005 च्या कलम 4 अन्वये माहिती प्रकट करण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणांस सविनय कळवितो की, आपण आपल्या संदर्भिय पत्रान्वये सन 2022-2023 या वर्षातील माहितीच्या अधिकारात कलम 4(1) (ख) अन्वये निर्धारित केलेली माहिती महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेबाबत कळविलेले आहे.

त्याअनुषंगाने अग्निशमन विभागातील माहिती विहित नमून्यात आपणांस सादर करण्यात येत आहे.

प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी
अग्निशमन व आणीबाणी सेवा
मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रत :-सिस्टीम मॅनेजर, संगणक विभाग